

- (१३) परवानदार यांची जमिनीचा अकृतीक काढा दर चो. चो. ०००। ता. प्रवानी केलेले अकृतीक सारणासाठी परवानदार यांची जमिनीचे सारखीप्रमाण वरहा अकृतीक दर होता. २५ पर्यंत अवलंग राहील.
- (१४) परवानदार यांची अकृतीक संघार्यामुळे हीसैट करे खेळत लागेत. हीसैट कोंटेनरी वैरिएटीत जारीतकासत हा बाबैदा जिल्हाकॉन्ट्रायून दहा दिवाळी, बाबैदा घराचा तांडे करीत घराचा अकृतीक वरदानाची यांत्रिकीत होता.
- (१५) सदरहू आदेशामधील नमूद केलेल्या अकृतीक सांग व संवेदनशील अकृतीक सोसं यांना किंवित अकृतीक सारा वरदान टप्पा यांचाचे सारा बदलण्याबर राहील.
- (१६) परवानदार यांची योजनी की जमिनीचा उदयांत अकृतीक कारणासाठी उपयोगात आमलेश्वरुम एक महिन्याचे भांत सरावी.
- (१७) म. जिल्हानिरिकारी सूची अवलंग यांची जमिनीची योजनी केल्यांतर योजनीचयामी जमिनीचे अवलंग व अकृतीक सांप्रदाय बदल घाराणा. या ब्राह्मणी भीष व सारा बदलता राहील.
- (१८) परवानदार यांची जमिनीचा अकृतीक कारणासाठी उपयोग युक्त केल्यावून तीन वर्षांचे भांत जिल्हार्हीत व इतर अधिकारी पूर्ण करावै. सदरहू कालावधी या जिल्हाधिकारी यांना यांची आदेशाप्रमाणे परवानदार यांचेकडून वैष व नवराणे इकल बऱ्यात येऊन वाहानून देता येईल.
- (१९) परवानदार यांची जिल्हार्हीत वैष, योजना केल्यांतर त्यामध्ये बाबैदा बाबैदा किंवा बाबैदा कायावड्ये बदल तूऱ्या परवानारी जिल्हार्हीत वैष घेण्याचे घेण्याचे म. जिल्हाधिकारी / सहाय्यक संचालक नवराणा / यांत्रिकांतिका / नगरपालिका यांचे बऱ्यात अनुरूप करून करून घेतल्याचित्राय काढ नये.
- (२०) परवानदार यांचीवर गहाराळू अधिन महसूल (जमीनीच्या बाबैदा तांडे व अकृतीक आकाराची). नियम १९६ के अनुंत्री ४ किंवा ५ मध्ये नमूद केलेल्या शर्ती व नमूद्यामध्ये सनद दिलेली उपयोग युक्त केल्यावून एक महिन्याचे भांत करून देण्याचे बंधनकारक राहील.
- (२१) परवानदार यांचीवर नमूद केलेल्या शर्तीच्या अयवा सनदेमध्ये नदूंवे केलेल्या शर्तीचा भर्ग केल्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व त्या खालील नियमांमध्ये म. जिल्हाधिकारी जो होता व सारा कर्मवितील त्याप्रमाणे दंड व तारा भरून घेऊन त्यांना जमीनीचा अकृतीक कारणासाठी उपयोग युक्त चालू ठेवता येईल.
- (२२) शर्त क. १९ अ गम्ये काहीही शर्ती नदूंवे केलेल्या असल्या तरी युद्धा जिल्हाधिकारी यांना या परवानारीचे विरुद्ध विळडींग व इतर वांधकामे केली अयात्यात किंवा ते वाढवून किंवा त्यामध्ये बदल केला असल्यास ते ठाराविक मुदरीत काढून टाकण्यात फांड्याचा काढून टाकतील व ते वांधकाम काढून टाकण्याचा छचे परवानदार, यांचेकडून जमीन मेहसूलची, बांकी महणून बऱ्यात करतील.
- (२३) सदरहू परवानारी ही, इगर कायावड्यामधील तरतुदीस अधिन राहून व सदरहू प्रकरणी त्या कायावड्या लागू असलेल्या तरतुदीस नगरपालिका अधिनियम इ. चे तातुरीत अधिन राहून देण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी यांचे मंजूरीने]..

परवानदार यांची जिल्हाधिकारी नाशिक करिता १९६६

१९६६-१९६७
जिल्हाधिकारी नाशिक करिता १९६६

प्रति
शी/ओरम्हे हिंदूराव झानदेव सांगुळे, द्वारा: ओम श्री. कन्तलटन्त
१८-अ, मेट्रोडूट, शिवाजीरोड, नाशिक.

प्रत- १) मूळ कायावड्य क्र. १ ते सह म. तहसीलदार दिंडोरी यांचेकडे ताहितोसाठी व कायंवाहीसाठी अप्रेषीत.
२) त्यांना धिनेती करण्यात येतो की, परवानदार यांनी अकृतीक प्रयोजनाकरिता जमिनीचा वापर केल्यावृत्त लक्ष ठेवावै. परवानदार यांनी अकृतीक प्रयोजनाकरिता जमिनीचा वापर युक्त केल्यावृत्त कल्याचिद्या नंतर तालुका फॉमं न. ४४ व गा. न. न. ४ अकृतीक प्रयोजन नं०२८११४ दिलेल्या बिनंती सांनायावृत्त योग्य ती नोंद घ्यावी. परवानदार यांनी अकृतीक प्रयोजनामोर्जणी पांग भरलेल्या तारलेपागून वयूल करण्याने दृष्टीने घ्यावी व योग्य त्या नमूद्यामध्ये सनद करून घ्यावी. परवानदार यांनी उतारे योवत पाठवावै.

टोप- परवानदार यांनी योनंतरीत कर रखणे म. सरकारी खजिन्यात ता. / १९८ रोजी भरली त्याचे चलन योवत जोडले आहे.

प्रत- १) म. जिल्हानिरीधक भूमी अभिलेख नाशिक यांचेकडे माहितोसाठी अप्रेषीत.
२) म. मुख्याधिकारी / नगरपालिका / सरपंच ग्रामपंचायत जगुळके दिंडोरी
३) ग. सहाय्यक संचालक, नगररचना नाशिक यांचेकडे साठी अप्रेषीत.
४) ग. अर्थर्स/महाराष्ट्रप्रभार्यांना तेलाठी जगुळके दिंडोरी.

जिल्हाधिकारी नाशिक
करिता



१) श्री हिंदुराम शान्देष साहू, वारा. ३०.५ / ४/११८९८
 २) श्री म. नगर रघना नाशिक पापे गंभीरात्मवुके लालोही, ता. नाशिक
 ३) श्री ग. नं. पप/४/१९८८तंना एष्ट, दिल्ली. प. ८८.

जिहाविकारी कार्यक्रम

目次表

३. राहु/कर्ण-१/वि. श. प. क. / २५४ । ८९

19.9300 = 6

महाराष्ट्र जनीत भवतूक, अधिनियम १९६५ कलम ४४ प्रभावे व दया खालील नियमाखय आहे, — तिंदुराव
ज्ञानदेव साहुते, राहारा नापिक

जिला नाशिक, याता मोरे जे. दिंडोरी तालुका दिंडोरी जिला नाशिक येथील ग्रा.प. नं ५५/१ पै.
 घोटन. १ ते ५ खंड २०,१०० चौ.मी. या क्षेत्रास निवासी या व.एनासाठी,
 अखेयेप्रदोगनासाठी परवानगी खालील अटीवर देण्यात येत आहे.

(१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व त्या खालील नियम व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (मुख्यारीत) ने अंगठी राठें परवानगी देण्यात येत आहे.

- (१) महाराष्ट्र जमान मध्यूल अवानयनम् १९६६ व त्या खालील नियम व महाराष्ट्र जमीन महसूस अविनियम (सुधारीत) १९७९ ले अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे.

(२) चौर्थी परवानादार यांची आदेशातील प्लॉट व सब प्लॉटचे विभाजन म. जिल्हाधिकारी पांचे पूर्व संमतीशिवाव करू नये.

(३) परवानादार मानी गदरहू जमीन व त्यावरील विल्डींग अथवा वांधकामाचा उपयोग एवा कारणासाठी अकृतीक परवानगी दिली आहे त्याच भाराणासाठी करावा. तसेच सदरहू जमीनीचा किंवा गदरहू जमीनीपैकी काही भागाचा अथवा त्यावरील विल्डींगचा अथवा वांधकामाचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी करावाचा ज्ञात्वास रपास म, जिल्हाधिकारी, नाशिक याची फेली पूर्व संगती घाली याची कारणासाठी विल्डींगचा उपयोग हा संपूर्ण जमीनीचा उपयोग न्हणून मानवयत येईल.

(४) परवानादार यांनी हा आंदेश दिलेल्या तारखेपासून एक वर्षाचे आंत जमीनीची सुधाराणा मंजूर लेआऊटप्रॅमाणे झाँगजे रस्ते, घेऊन इ. करावो, यी यायामुळे विल्हाधिकारी व संवंधीत नगरपालिका याची संमती राहील. त्याच्वरप्रमाणे सदरहू लेआऊट-प्रॅमाणे ल्हांटना गोंधणी व रेखांकन सध्येहून खात्याकडून करून घ्यावी. व जोपर्यंत जमीनीची सुधाराणा होत नाही तोपर्यंत त्यामधील प्लॉटची विल्हेवाट कोणत्याही तन्हेने लावू नये.

(५) परवानादार मानी सदरहू जमीनीतील प्लॉटची विल्हेवाट कोणत्याही तन्हेने लावली तर परवानादार याची जबाबदारी राहील की, गदरहू प्लॉटची विक्री किंवा विल्हेवाट ही आदेशातील शास्त्रीस अधिन राहून अथवा संदेशभील झार्तीत अधिन राहून करावी.

(६) सदरहू परवानगी ही देवाव्याच्या नुकाशामध्ये दाखविलंगप्रमाणे ओढपूवर वांधकामाचे वांधकामाचे विल्डींगप्रमाणे किंवा प्लॉटमध्ये दाखविल्याप्रमाणे वांधवरप्रमाणे करणेस देण्यात येत आहे. प्लॉटमध्ये दाखविल्याप्रमाणे मोकळी जागा ठेवावी.

(७) दूसी परवानगी विल्डींगचे वांधकामाचावत म. ————— पांचे कडील पत्र क —————

— सधील शर्तीस अधिन राहन देप्यात येत आडे

- (३) परवानगीदार यांनी संबंधीत महाराष्ट्रातील विद्युत विभागाचा वित्तीय विभाग /प्रामंचावत / नगररचना यंचिकडून योग्य तंत्र दावकामाची परवानगी घेतल्यानंतरच बोधकामाग्य गुरुत्वात करावी. सदरहू अट ही परवानगीदार यांचेवर वंधन कारक आहे.

(४) परवानगीदार यांनी चिल्हीय प्लॅन हे संबंधी सक्षम अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावेत. या ठिकाणी सक्षम अधिकारी नाहीत. अशा वेळी परवानगीदार यांनी महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल अकृपीक आकारणी) नियम १९६९ अनुग्रहानंतर प्रभागे पडऱ्यांने घेऊन वापर करून घेऊन तो प. जिल्हाधिकारी यांकडून मंजूर करून घेऊन त्याप्रभागे योग्य करावे.

(५) परवानगीदार यांनी गार्डींग प्रदायाऱ्यां जिल्हा गांग या मधील रस्त्याची गिमा व इमारतीची रांग यामधील व इमारतीची रांग या गिमीवर रेण्या यामधील रस्त्याचासूमने अंतर हे महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल अकृपीक आकारणी) नियम १९६९ अनुग्रहानंतर प्रभागे ठेवावे.

(६) परवानगीदार यांनी हा आदेश दिल्यावेत तारखेगायन एक दरमाचे आत अकृपीक प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करावा अन्यथा

(७) परवानगी रद्य समजण्ठेत घेडल.

XXX परवानगी रद्य समजण्ठेत घेडल.

(८) अडीचीं परवानगी यांनी गुरु जिल्हाधिकारी यांकडून घेऊन घ्याऱ्यां तसेच न केत्यास परवानगो रद्द समजण्ठेत घेडल.

(९) परवानगीदार यांनी अकृपीक प्रयोजन करीता जमिनीचा उर्याग्य गुरु केल्यावात अथवा उर्याग्यात बदल केल्यावात ए परिवर्तन यांनी संशोधीत ताराची/नहशोलदार/जिल्हाधिकारी नासिक पांता कळवावे. अन्यथा परवानगीदार यांचे विशद महाराष्ट्र अनुसन्धान महारुद (जमिनीच्या वापरात बदल व अकृपीक आकारणी) नियम १९६९ (६ प्रभागे कायंवाही करण्येत येईस.

- (१५) परवानादार द्वारा लिपिबद्ध आवश्यक सारांश द्वारा यो, जो ३००० के पारवानादी क्षेत्रिक अंग समूहीक कारणासाठी
परवानादी गिरने वाच्ये तुम्हारा कारणासाठी सारांशात्तर परवाना अळवीक दर हो दि, तर पूर्वी वस्त्रातार दाखलात राखिला.
इसेही परवानादारांनी अळवीक कैमिनी लिंगेवर इतिहासात दर्शवाणी करे दिली थारांची? किंवा कौलियाही विरतिवितात कारणासाठी तात ही
आईल विरतिवितात याही परवानादारांनी कारणासाठे कार्यात पूर्वी अळवीक, पूर्वांगाती, रुद्रांगातीही दिली.
(१६) मधरूप आरोग्याघातील यात्रा येण्याला अळवीक कांडा आ लिंगेवरील अळवीक सारांश याचा वरवात
या प्राप्तीचे सारांश बहालतवर राहील.

(१७) परवानादार यांनी लिपिबद्धी की कैमिनीचा उपयोग अळवीक कारणासाठी उपयोगात आणलेलायत एक विहिग्यावे आत याचाची.

(१८) म. विलाहितिरिकात सूची अधिनियम दरीची कैमिनीची गोलबद्दी कैमिनीतर योजनीवाऱ्यांचे कैमिनीचे लीजेवात तर अळवीक सामाजिक
बहालत आणलाई या प्राप्तीची लोक आ सारा बहालता राहील.

(१९) परवानादार आणी लिपिबद्धी कारणासाठी उपयोग युक्त कैमिनीयायत तीन वयोंचे आत विहिग्यावे तर इतर कांडाकाम पूर्वी
कारणे, सारथु प्राप्तावधी या, विलाहितिरिकातीची याचा पांचांकीची आळेकांप्रायावे परवानादार याचेकडून वंड व नवरात्रा इकाय
बहाल रेळत यावृत्त देता देणील.

(२०) परवानादार यांनी कैमिनीचे व इ. बांधकामे पूर्वी कैमिनीतर स्थायाव्यापे बांधीक बांधकाम किंवा बांधकामायाव्यापे बदल दूर्वे परवानानी
विहिग्यावे व सारथु बांधाव्यापे वर्षांनी प. विलाहितिरिकाती / बांधकाम सांचालक नवरात्रातिका / नवरात्रातिका यांवे
कृतून वंडरूप बांधय पैतलायाव्यापाय काढ येणे.

(२१) परवानादार यांनी परवानादार जिवित प्रवृत्तीत याचांत वारांत व अळवीक आकाराती, विषय १११९ चे अनुपूर्वी
देण्यावे बधालकाराका राहील.

(२२) परवानादार यांनी कैमिनीचा शर्तीच्या अवदा सांचेव्यापे नवृत्तीकैलेल्या शर्तीचा र्हग कैह्यास पवाराभृत
जाणील वावृत्त अधिनियम १११६ व त्या आलील नियमांमध्ये या, विलाहितिरिकाती दूर दूर व सारा कैरीवीतील स्थापनामे
दृष्ट व दारा बहाल रेळत त्यांना जवीलीचा अळवीक कारणासाठी उपयोग पुढे बाल ठेवता येणील.

(२३) घरं या ११२ अ ग्रामे काहीही शर्तीचा नमद कैलेस्या असत्या तरी गुढा विलाहितिरिकाती यांना या परवानानीचे विरुद्ध विहिग्यावे
इतर कांडाकामे कैलो अग्रलयाव्यापे किंवा ते वाडेबून किंवा त्यामध्ये बदल केळा असल्यावा ते ठराविक मूद्रीती काढून टाकण्याव
फार्माच्याचा कायदेशीर अधिकारी राहील, व सदरहू मुद्रीती परवानादार यांनी तसेच न कैल्यास म. विलाहितिरिकाती ही सदरहू
बांधकाम काढून टाकतील व ते बांधकाम कैदून टाकण्याचा लच्चे परवानादार यांचेकडून जमीन मेहसूलची बाकी म्हणून
बहूदू करतील.

(२४) सारथु प्रवानानी ही द्यावा कायद्यामधील तरतुदीत अधिन राहून व सदरहू प्रकरणी त्या कायद्याच्या लागू असलेल्या तरतुदीत
अधिन राहून म्हणजे मुंवीचे कुळ कायदा आणि शोत्रजमिन अधिनियम ११४८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व
नवरात्रातिका अधिनियम इ. चे तातुरीत अधिन राहून देण्यात येत आहे.

३०५९६
नित्याधिकारी नाशिक करिता-

हिंदूराव ज्ञानदेव सालंखो, द्वारा:ओम श्री. कन्तलटन्स
१८-अ, मेहादूत, शिवाजीरोड, नाशिक.

प्रति- यूद्ध कारणात्मक १ ते सह मः सहस्रीलक्षरुद्दिन्दोरी पांचकडेस माहितीसाठी व कार्यवाहीसाठं अप्रेपीत. २) यांना विनंती करण्यात वेटो की, परवानादार यांनी अकूटीक प्रयोजनाकरिता जिमीनीचा बापर केल्याचाबत लक्ष ठेवावे. परवानादार यांनी अहृषीक प्रयोजनाकरिता जिमीनीचा बापर सुह केल्याचाबत कळविल्या नंतर तालुका फार्म न. ४४ व गा. न. नं. ४ अगुरीक प्रयोजन नोंदवहीमध्ये बिनंती सांग्याचाबत योग्य ती नोंद घ्यावी. परवानादार यांनी अकूटीक प्रयोजनाकरिता वापरलेल्या तारखेपासून वयूल करण्याचे दृष्टीने घ्यावी व योग्य त्या नमुन्यामध्ये संनद करून घ्यावी. परवानादार यांनी मोजणी पारी भरलेल्या निरीक्षक भूमी अगिलेख नाशिक यांवा त्याप्रमाणे कल्यावे य संबंधीत/जिमीनीचा स्लॅन व ७/१२ चे उतारे सोवत पाठवाये.

तर- १) म. जिल्हानिरीधक भूमि अभिलेख नाशिक याचेकडे माहितीसाठी अपेक्षीत.
 २) म. मुख्याधिकारी / नगरपालिका सरपंच प्रामाण्यचायत जमुळके दिलोरी
 ३) ग. माहायाक संचालक, नगररचना नाशिक याचेकडे सरपंच प्रामाण्यचायत जमुळके दिलोरी
 ४) ग. विसर्जन प्रवाहांग अधिकारी तलाठी जमुळके दिलोरी.

जिल्हाधिकारी नाशिक
काठित

(१) ४५ हिंदूराष्ट्र झानदेव साहू, नियम ल. ४ / ४५८८ पा वर्त
 (२) महाराष्ट्र रचना नाशिक पाठ्य, अधिनियम संसद के गढ़ोरा, ता. नाशिक
 (३) गढ़ोरा राजनीति विद्या तत्त्व तत्त्व नाशिक

जिल्हाधिकारी कावलव
 नाशिक
 पर्याप्त-१/वि. ल. ४ / ४५८८
 नि. ३०८-८८८

भावेश- महाराष्ट्र जमीन महारूप अधिनियम १९६६ कलम ४४ प्रयोग व तथा खालील नियमांचल थी, — हिंदूराष्ट्र
झानदेव साहू, नाशिक तानुका नाशिक
 जि. नाशिक, पांना मोजे ज. दिंडोरी तानुका दिंडोरी जि. नाशिक येडील ए/१/वि. न. ५५/१ वे,
 लॉट नं. १ ते ५८ घेव २०, १०० चो. मी. पा खेत्रास निवासी पा. व. राजारामी,
 अकृपीक प्रयोजनासाठी परवानगी खालील अटीवर देण्यात येत आहे.

शर्ती-

- (१) महाराष्ट्र जमीन महारूप अधिनियम १९६६ व तथा खालील नियम व महाराष्ट्र जमीन महारूप अधिनियम (मुधारीत) १९७९ वे अधिन राहन परवानगी देण्यात येत आहे.
- (२) परवानादार यांनी आदेशातील प्लॉट व सब प्लॉटचे विभाजन म. जिल्हाधिकारी पाचे पूर्व संमतीशिवाय कळ नये.
- (३) परवानादार यांनी सदरहू जमीन व तथावरील विल्डीग अथवा बांधकामाचा उपयोग एवा कारणासाठी अकृपीक परवानगी दिली आहे तथाच कारणासाठी करावा. तसेच सदरहू जमीनीचा किंवा सदरहू जमीनीची काही भागाचा अथवा तथावरील विनियोग अथवा बांधकामाचा उपयोग दुसऱ्या फारणासाठी करावयाचा साल्यास रपास म. जिल्हाधिकारी, नाशिक पाचे लेन्नी पूर्व संमती घावी याच कारणासाठी विल्डीगचा उपयोग हा संपूर्ण जमीनीचा उपयोग इत्यनुसार नियमात वेईल.
- (४) परवानादार यांनी हा आदेश दिलेल्या तारखेनागून एक वपत्रि आत जमीनीची मुद्धाराणा मंजूर लेआऊटप्रेमाने इत्याजे रस्ते, दुर्देन इ. करावी. यी यासुले जिल्हाधिकारी व संबंधीत नगरपालिका यांची संमती राहील. तथाचप्रमाणे सदरहू लेआऊट-मधील प्लॉटची गोजणी व रेखांकन सध्ये खात्याकडून फक्त घ्यावी. व जांयंत जमीनीची मुद्धाराणा होत नाही होपर्यंत तथामधील प्लॉटची घिलेवाट कोणत्याही तन्हेने लावू नये.
- (५) परवानादार यांनी सदरहू जमीनीतील प्लॉटची विलेवाट बोणस्याही तन्हेने लावलीतर परवानादार यांची जबाबदारी राहील की, सदरहू प्लॉटची विक्री किंवा विलेवाट ही आदेशातील शर्तीस अधिन राहन अथवा संनदेशील शर्तीत अधिन राहन करावी.
- (६) सदरहू परवानगी ही देवाध्याच्या नकाशामध्ये दाखविलांप्रमाणे भोटपुरवर बाधावयाचे बाधकामध्ये दाखविलांप्रमाणे चांथावयाचे विल्डीगप्रमाणे करणेस देण्यात येत आहे. इत्यनमध्ये दाखविलांप्रमाणे मोकळी जागा ठेवावी.
- (७) ही परवानगी विल्डीगचे बांधकामाचावत म. पाचे कडील पत्र क

— मधील शर्तीत अधिन राहन देण्यात येत आहे.

- (८) परवानादार यांनी संबंधीत महाराष्ट्र नाशिक नियमांचल व नगररचना यांचेकडून यांना हा बांधकामाचा परवानगी चंतल्यानंतरच बांधकामाचा गुरुवात करावी. सदरहू अट ही परवानादार यांचेवर वधन कारक आहे.

(९) परवानादार यांनी विल्डीग प्लॉट हे संबंधी सक्षम अधिकाऱ्यांनांना मंजूर करून घ्यावेत. या ठिकाणी सक्षम अधिकारी नाहीत, असा थेंदो परवानादार यांनी महाराष्ट्र जमीन युद्योग (जिग्निच्या वापरात वदल अकृपीक आकारणी) नियम १९६९ अनुगृहीत २ प्रयाणे देण्यात येत आहे. इत्यनमध्ये दाखविलांप्रमाणे यांदेगडून मंजूर करून घेऊन तथाप्रमाणे यांना वापर करावी.

(१०) परवानादार यांनी हा आदेश दिलेले तारखेनागून पूर्व यांनी आत अकृपीक प्रयोजनासाठी जमीनीचा वापर करावा अन्यथा

५८८ परवानगी रघु समजातेत घेईल.

- भ्रांतीपरवानगी यांना पुराणे जिल्हाधिकारी घेऊन वेंद्रियांचा वाईवृत घ्यावी तसेच न केतपास परवानगी रह समजातेत घेईल.
- (११) परवानादार यांनी अकृपीक प्रयोजने करीत जमीनीना उपराम युद्योगवात अथवा उपयोगात वदल केल्यावात एक परिवर्तन जावा गंधर्वांचा नाशी/नहयोकवार/जिल्हाधिकारी नाशिक पांना कठवावे. अन्यथा परवानादार यांचे विश्व महाराष्ट्र यांने युद्योग (जिग्निच्या वापरात वदल व अकृपीक आकारणी) नियम १९६९ (६ प्रयाणे कार्यावाही करणेतयेईस.

- (१५) परवानादार यांत्री क्षमित्रिका अहमीका सारा ८५ वो. वी. ०८०७। ४. प्राचीनता के विकास महानीका परवानादार
परवानादी विद्या याहै एवं कारणात्मका आशयात् तारसीप्राप्ति परवा अहमीका तर है वि. एवं पूर्ण विवाह विधि
१५८०) परवानादार यांत्री क्षमित्रिका सारात् लौटियेत विवाहित कर दियेत बैराक। विवाह योग्यता की विविधता विवाहित वारांत्यनाम एवं
आदेश प्रिलालेपासून यहा विधायेत अत वधात् तो कर्तव्य वृक्षाशुभ अहमीका द्वयात्मकी एवं वधायेत विविध
(१६) परवानादार यांत्री अहमीका सारूप वैलेटीयोंके सारूप व तीनेविधायेत अहमीका सारा वधायेत
एवं वधायेत सारा वधायेत राहील।
(१७) परवानादार यांत्री योग्यता की क्षमित्रिका तारायोंका कारणात्मका उपयोगात् आशयात् वधायेत एक विविध वात परवाना
(१८) व. जिल्हानिरिका गृही अस्तित्व यांत्री क्षमित्रिका लोकोंके विवाहित वात विविध विवाह व अहमीका
वधायेत सारात्मक। या वधायेत थीव व सारा वधायेत राहील।
(१९) परवानादार यांत्री क्षमित्रिका अहमीका कारणात्मका उपयोग युक्त कलावासून तीव्र वयोंके अत विवर्णित व इतर वाचकात वृष्टि
वधायेत एवं दरहू कालावधी व. जिल्हाधिकारी यांत्री यांत्री यांत्री आदेशावधायेत परवानादार विवाहित वृष्टि व नवरात्रि वधायेत
वधायेत खेतन वाहायून देता राहील।
(२०) परवानादार यांत्री क्षमित्रिका व. इ. वायकाये पूर्व के विवाहित वधायेत वधायेत किवा वायकायावधी वधायेत वधायेत परवानादार
विवाह व वधायेत वधायेत^{१५९}
वधायेत वधायेत^{१६०}
(२१) परवानादार यांत्री वधायेत महाराष्ट्र विवाह वधायेत (जातीयीक्षया वापरात वधायेत व अहमीका आकारी) विवाह १९६५ वे वधायेत
४ किवा ५ वधायेत वधायेत केलेव्या यांत्री व नवायामधी तात्पर विवाहित उपयोग युक्त केलेव्या वधायेत एक महियायेत वात परवाना
विवाह व वधायेत वधायेत^{१६१}
(२२) परवानादार यांत्री वधायेत वधायेत^{१६२}
जमीन महसूल अधिनियम १९६६ व त्या खालील नियमावधायेत व. जिल्हाधिकारी जो दृढ़ व सारा कर्वाचील विवाहित विवाहित
दृढ़ व सारा भृत्य खेतन रायोंना जमीनीका अहमीका कारणात्मका उपयोग युक्त वाल छेता येहील।
(२३) यांत्री क. १९ अ गण्ये काहौही यांत्री नमूद केलेव्या असल्या तरी तुदा विवाहिकारी योना या परवानायेके विवाह विवर्णित व
इतर वायकाये केली असल्यात् किया ते वाडवून किवा त्यामधाये वधायेत केला असल्यात् ते ठारविक मुद्रित काढून टाकायात
फायद्याचा कायदेशीर अधिकारी राहील, व सदरहू मुद्रित परवानादार यांत्री तसे न केल्यास म. जिल्हाधिकारी है सदरहू
वायकायम काढून टाकेतील व ते वायकायम काढून टाकायात लावू असलेह्या तरुदीक
(२४) सदरहू परवानानी ही, इतर कायद्यामधील तरतुदीत अधिन राहीन व सदरहू प्रकरणी त्या कायद्याच्या लागू असलेह्या तरतुदीक
अधिन राहीन म्हणजे मुंबई कुळ कायदा आणि शेतजमिन अधिनियम १९८८ व महाराष्ट्र प्रामंचायत अधिनियम व
नागरात्मिका अधिनियम इ. ते यातुरीस अधिन राहीन देण्यात यंत आहे.

२०८८-८९

प्रति
थी / अंतर्गत
हिंदूराव ज्ञानदेव साहूँहो, दारा:ओम श्री. कन्तलटन्स
१८-अ, मेटादूत, प्रियाजीरोड. नासिक.

प्रत- मूळ कागदपत्र क. १ ते सह म. तहसीलदार दिंडोरी यांचेकडे माहितीसाठी व कार्यवाहीसाठं अपेक्षीत.
 २) त्यांना खिनती करण्यात घेतो की, परवानादार यांनी अकृपीक प्रयोजनाकरिता जमिनीचा वापर केल्याचावत कठवित्या नंतर ताळुका फैसले न. ४४ व
 टेवावें. परवानादार यांनी अशुद्धीक प्रयोजनाकरिता जमिनीचा वापर सुरु केल्याचावत कठवित्या नंतर ताळुका फैसले न. ४४ व
 गा. त. न. ४ अशुद्धीक प्रयोजन नोंदविलीमध्ये बिनंतो सांवादाचत योग्य तो तांद्र घ्यावी. परवानादार यांनी अकृपीक प्रयोजना-
 करिता वापरलेल्या तारखेपासून बगूल फारण्याचे दृष्टीने घ्यावी व योग्य त्यांना नमुद्यामध्ये सनद करून घ्यावी. परवानादार यांनी
 मोजणी पारी भरल्यास ग. जिल्हा गिरीशक भूमी अधिकेक नाशिक यांना त्याप्रभागे कठवावे व संबंधीत/जमिनीचा प्लॅन व ७/१२ चे
 उत्तारे गोवत पाठवावे.
 द३)- परवानादार यांनी मानवीत कर रखकर ग. — संरक्षारी खंडित्यात ता. / १९८ रोजी मध्ये

प्रत- १) ग. जिल्हानिरीधक भूमि अभिलेख नाशिक यांनेकडे माहितीसाठी अप्रेषित.
 २) ग. मुख्याधिकारी / नगरपालिका / सरपंच प्रामंपन्चायत जमुळके दिलोरी
 ३) ग. माहारायक संचालक, नगररचना नाशिक यांनेकडे स माहितीसाठी अप्रेषित.
 ४) ग. विनायक तलाठो जमुळके तिट्ठोरी

जित्वा धिकोरी नाशिक
करते।

जित्तहिंकारी कार्यालय
नासिक

जिहाधिकारी कायीलय

नालिका

ફ. રાહ/કાશ-૩/વિ. શી. વ. ન. | ૨૫૪ | ૬

Fig. 30 C - 86

महाराष्ट्र जमीन महारूप अधिनियम १९६५ कलम ४४ प्रमाणे व तथा लालील नियमान्वय श्री हिंदुराव
 राहणार नाशिक तालुक नाशिक
 ग्रा. नंदेश साळुऱ्हो, तालुका दिंडोरी जि. नाशिक येंगील प.स. /त. नं. ५५/१ पै.
 ग्रा. मांता मोजे ज. दिंडोरी तालुका दिंडोरी जि. नाशिक येंगील प.स. /त. नं. ५५/१ पै.
 १ ते ५८ द्येव २०, १०० चो. मो. या धेवास निवासी या व. रणासाठी,
 ग्रा. जासाठी परवानगी लालील अटीवर देण्यात येत आहे.

(१) राष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व त्या खालील नियम व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (सुधारीत)

(१) राष्ट्र जन देवतानां दृष्टा यत् बोह.
 (२) धित् राहून परवानां दृष्टा यत् बोह.
 (३) विद्यार यासी आदेशातीत प्लॉट व सब प्लॉटचे विभाजन म. जिल्हाधिकारी पांचे पूर्व संमतीशिवाप क
 (४) विद्यार यासी प्रसरण जमीन व खायावरील विठ्ठींग अथवा वांधकामाचा उपयोग यांचा कारणासाठी अ

(३) नावार यांसी आदेशातील प्लॉट व सब प्लॉटचे विभाजन म. जित्वाधिकारी यांचे पूर्व संमतीशिवाव कह नये.
 (४) नावार यांती गदरह जमीन व त्यावरील विळींगी अथवा वांधकामाचा उपयोग या कारणासाठी अकृचीक परवानगी आहे त्याच कारणासाठी करावा. तसेच सदरह जमीनीचा किंवा गदरह जमिनीविकी काही भागाचा अथवा त्यावरील अभ्यावाय वांधकामाचा उपयोग दुसऱ्यां कारणासाठी करावयाचा सात्यास त्यास म. जित्वाधिकारी, नाशिक याची अभ्यावाय विरुद्धी नाही त्याप्रमाणे या संपर्की जमिनीचा उपयोग म्हणत मानण्यात वैही.

(३) सदार यानी तरहूँ
आहे त्याच कारणासाठी करावा. तसेच सदरहू जमीनीचा किंवा गदरहू जमिनीपका काही भागाचा अभ्यास करावा अथवा वांधकामाचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी करावायचा सात्यास त्यास म. जिल्हाधिकारी, नाशिक यांचे पूर्व संमती द्यावी याव कारणासाठी विळडीगाचा उपयोग हा संपूर्ण जमीनीचा उपयोग म्हणून मासिष्यात वेईल.
(४) सदार यानी हा आदेश दिलेल्या तारखपासून एक वर्षावे आंत जमिनीची युद्धारणा मंजूर लेआऊटप्रॅमाणे म्हैनजे रस्ते, इ. करावी. यो ज्यामुळे जिल्हाधिकारी व संबंधीत नगरपालिका यांची संमती राहील. त्याचप्रमाणे सदरहू लेआऊट-प्रॅमाणे मोजणी व रेखांकन सध्ये स्थायकडून करून घ्यावी. व जोरप्रत जमीनीची सुधारणा होत नाही तोपर्यंत यांची विळडेवाट कोणत्याही तंद्रेने लावू नये.

(1) लॉट्टी विलहेवाट कोणत्याही तऱ्हेने लावू नय.

(१) दरहू प्लॉटर्स विक्री किए। वहनां दूरी जारी रखा गया।
 परवाती ही देवायाच्या नुकाशमध्ये दाखविल्याप्रमाणे ओटप्पावर वाधावयाचे बंधकासप्रमाण किंवा लेन्याप्रमाणे वाधावयाचे विलडीगप्रमाणे करणेस देयात येत आहे. लैनमध्ये दाखविल्याप्रमाण मोकळी जागा ठेवावी.
 (२) वाती विलडीपते वाधकामारावत म. —————— याचे कडील पत्र क ——————

(८) परायीयर यांनी विलडींग प्लॅन हे संबंधी सक्षम अधिकार्यांडून मंजूर करून घावेत. ज्या ठिकाणी सक्षम अधिकारी नाही अशा थेंडी परवानगीयार यांनी महाराष्ट्र जमीन महूरुठ (जमिनाच्या वापरात बदल अकृपीक आकारणी) नियम लागू करावाऱ्याचे प्रमाणे प्लॅन वापर करत थेंडा तो प. फिल्हालिसारी यांविळडून मंजूर करून घेऊन त्याप्रमाणे वापराव करावें.

१०) या प्राणांची वापरता तिक्कावेते तरखेणागत पुरुषांनी आत अकृतीक प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करावा अन्यथा

(१०) परवानगी हो अद्वेष दिलाने तारखेमात्र पुक चाहने आत अहुवाक प्रवाजनताता जाए।

११/ परवानगी रघु समजनैत येड्सि.

धन्दांसंपात तंत्रो पर्याप्ति जिल्हाधिकारी अंचकड़ बेटारंगी वाढवृत्त ध्यारी तमेन केत्याम परवानगी रद समजनैत येड्सि।

(११) परवानादार थाना भक्तिवाक प्रयोगन करी ग जमिनीना उत्तम गुरु केत्यावावत अथवा उत्तमात वदल केत्यावावत एक महिलाओं जा गयी ताडी/वहशीकदार/जिल्हाधिकारी नामिक यांना कठवावे, अन्यथा परवानादार यांचे विश्व महाराष्ट्र असे गमयन (जमिनीच्या वापारात वदल व भट्टांक अकारण) नियम १९६९ (६ प्रमाणे कार्यवाही करणेतयेईस.

(1)

जिल्हाधिकारी यांचे मंजरीने ।

१२५

प्रति,

卷之三

दिंद्राव ज्ञानदेष सालुंहो, द्वाराः औम श्री. कन्तलटल

१८-अ, मेघाद्वात, शिवाजीरोड, नासिक.

प्रत- मूळ कागदपत्र क्र. १ ते सह म. तहसीलदार **दिंडोरी** यांचेकडे स माहितीसाठी व कायंवाहीसाठं अपे
 २) त्यांना बिनंती करण्यात वेतो की, परवानादार यांनी अकृपीक प्रयोजनाकरिता जमिनीचा वापर केल्यावाबत
 टेवावे. परवानादार यांनी अकृपोक प्रयोजनाकरिता जमिनीचा वापर सुरु केल्यावाबत कळवित्या नंतर तालुका फॉर्म न. १
 गा. न न. ४ अकृपीक प्रयोजन नोंदवहीमध्ये बिनंती सांव्यावाबत योग्य ती नोंद घ्यावी. परवानादार यांनी अकृपीक प्रयो-
 करिता वापरलेल्या तारखेपासून वगूल करण्याचे दृष्टीने घ्यावी व योग्य त्या नमुन्यामध्ये सनद करून घ्यावी. परवानादारानी
 मोंजणी पीपी भरल्याम म. जिल्हा निरीक्षक भूमी अगिलेख नाशिक यांना त्याप्रमाणे कळवावे व संबंधीत/जमिनीचा प्लॅन व ७/ चे
 उतारे गोवत पाठवावे.
 दो- परवानादार यांनी स्पांतरीत कर रखकम न.
 लांभे चलन सोवत जोडले आहे.

स्त्री-वृक्ष एवं विद्युति-वृक्ष का उपयोग अनेक रूप से होता है।

म. १ जलदारीराशक भूमि अभिलेख नागिक यात्रेकाहे प्राप्तिवाचनी

२) म. मुख्याधिकारी / नगरपालिका।

३) पा. यद्यपि यात्रा न होता तथा विद्युत् विसर्जन संकेत न होता तथा विद्युत् विसर्जन संकेत

१) प्राचीन संचालक, नगररचना नाशिक यांचेकडे समितिमध्ये घेणे-

तलाठी जमको सिरोता हाहाताहा अप्रपातः

१५८ का १५९। रात् ॥

जिल्हाधिकारी अधिक